FINANCIAL EXPRESS

CAPEX DECLINED TO ₹30,300 CRORE IN FY25

Airtel tones down FY25 pay; top execs see modest hikes

OJASVI GUPTA New Delhi, July 18

BHARTI AIRTEL HAS moderated its employee compensation in FY25, signalling a strategic shift towards financial discipline after years of heavy investment in digital infrastructure and 5G rollout. According to the company's latest annual report, average employee salary hikes dropped to 8% from 8.7% in the previous year, even as the telco reported a 10.4% rise in consolidated revenues to ₹1.7 lakh crore. The company also recorded its highest-ever 40% revenue market share in mobile services, underscoring its operational strength even amid tighter cost controls.

The median remuneration of employees (excluding board members and key managerial personnel) declined for the sec**FINANCIAL DISCIPLINE**

■ The company recorded its highest-ever 40% revenue market share in mobile services

■ The median remuneration of employees declined for the second consecutive year, down 3.95% in FY25 following a 5.6% fall in FY24

ond consecutive year, down 3.95% in FY25 following a 5.6% fall in FY24. Airtel said this was driven by internal role transitions and changes in employee mix, and did not reflect a shift in its overall compensation strategy."The increase in managerial remuneration is within the overall limits approved by the shareholders,"it stated.

Top executives at Airtel saw modest hikes. Vice chairman and managing director Gopal Vittal's pay increased 9.1% to ₹20.24 crore, compared to over 10% hikes in the previous two years. Chairman Sunil Bharti Mittal's total remuneration inchedup 0.88% to ₹32.5 crore, including salary, allowances, perquisites, and incentives. CFO

■ Airtel said this was

role transitions and

employee mix

Vice chairman

and managing

director Gopal

increased 9.1%

to **₹20.24 cr**

Vittal's pay

driven by internal

changes in

Soumen Ray took home ₹6.2 crore in FY25, a 9.5% increase from the previous year's ₹5.66 crore. Notably, Vittal also exercised stock options worth ₹22.95 crore during the year, which is not included in his disclosed gross pay. Airtel's capital expenditure

also saw a continued decline as the company looked to tighten its financial framework after completing most of its major 5G infrastructure rollout. Capex fell to ₹30,300 crore in FY25, from ₹33,300 crore in FY24 and over ₹40,000 crore in FY23. "Over the last five years, Airtel has made meaningful investments of over ₹1.6 lakh crore in expanding its digital infrastructure," Mittal said. He added that choosing a non-standalone (NSA) 5G architecture helped significantly reduce both capex and operational costs.

Tata Sons registers trust for Air India crash victims

FE BUREAU Mumbai, July 18

TATA SONS ON Friday formalised and completed the registration of a public charitable trust dedicated to the victims of the Air India AI-171 flight crash. The trust, registered in

Mumbai, will be called 'The AI-171 Memorial and Welfare Trust'. It will provide both immediate and continuing support to the dependents/next-ofkin of the deceased, to those who were injured, and to all others who are directly or collaterally affected by the accident.

Tata Sons and Tata Trusts have together pledged to contribute ₹500 crore (with both committing ₹250 crore each) for the trust's philanthropic objectives. This will include exgratia payment of ₹1 crore for those deceased, medical treatment of those who suffered serious injuries, and support for rebuilding the BJ Medical College hostel infrastructure, which was damaged in the accident.

The trust will also provide

₹500-CR PURSE

■The trust will provide both support to dependents/nextof-kin of the deceased who were injured in the Ahmedabad crash

■ Tata Sons and Tata Trusts have together pledged to contribute ₹250 crore each for the trust

aid and assistance for allevia-

tion of any trauma or distress

suffered by the first respon-

ders, medical and disaster

relief professionals, social

workers and government staff

who provided invaluable insti-

tutional support and service in

the aftermath of the accident.

accident, as released by author-

ities, stands at 260, including

241 occupants of the ill-fated

plane and 19 people on the

ground. 50 of the aircraft's pas-

sengers were foreign citizens.

The final fatality figure of the



ex-gratia payment of ₹1 crore for those deceased, treatment of those who were injured

will be managed by a five-member Board of trustees

The trust will be managed and administered by a fivemember Board of trustees. The initial two trustees appointed to the Board are S Padmanabhan, a former Tata veteran, and Sidharth Sharma, Tata Sons' General Counsel. Additional trustees

will be appointed shortly. The trust will be funded and will commence its work in all earnestness after necessary registration with the tax authorities and other operational formalities, currently underway, are completed.

ITC Hotels targets 220 units, 20K keys by 2030

PRESS TRUST OF INDIA Kolkata, July 18

ITC HOTELS IS aiming at expanding its portfolio to over 220 operating units with more than 20,000 keys by 2030, its latest annual report said.

According to the annual report for 2024-25, the company plans to accelerate its growth through management contracts and franchise arrangements.

Approximately, 70% of the keys are being operated under management contracts, including franchising, it said.

Spun into a separate entity after the demerger from ITC, the company owns brands like ITC Hotels, Mementos, WelcomHotel, Storii, Fortune and WelcomHeritage. "Having achieved considerable scale and market standing, the business pivoted into an asset right strategy to drive growth and reduce the capital intensity of operations," the company said.

Viceroy flags Vedanta chip unit's dealings

Firm rejects allegations as 'baseless' **URVI MALVANIA** Mumbai, July 18

A NEW REPORT by Viceroy Research has alleged that Vedanta routed a ₹2,500 crore loan through a subsidiary— Semiconductors Vedanta (VSPL) — to manage internal liquidity needs while avoiding regulatory scrutiny.

In a new report dated July 18, the US-based short seller claimed that VSPL was used as a conduit to raise offshore funds, backed by a 1% stake in Hindustan Zinc (HZL) held by Vedanta. Viceroy alleged that despite being positioned as

Viceroy alleged that despite being positioned as part of Vedanta's semiconductor venture, VSPL engaged in paperbased commodity trading

part of Vedanta's semiconductor venture, VSPL engaged in paper-based commodity trading with minimal margins and no meaningful infrastructure or operational indicators typi-

cal of a trading firm. "Vedanta strongly rejects the baseless allegations made in the report regarding Vedanta Semiconductors (VSPL). All business activities of VSPL have been transparently disclosed and are in line with statutory norms. Loans between VSPL

and Vedanta were executed in full compliance with applicable laws, corporate governance standards, and both Vedanta and VSPL have consistently reported accurate loan terms, interest rates, and collateral in line with statutory norms," Vedanta said in response to queries sent by *FE*.

According to the report, VSPL raised ₹2,454 crore through 10% non-convertible debentures subscribed by several foreign entities, including JP Morgan, Fort Canning Investments, and Bank of America's Singapore branch. The funds were then loaned to Vedanta at a reported rate of 12%. Viceroy alleged that disclosures related to this loan differ between VSPL and Vedanta, including on collateral and interest terms.

Crisil and Icra reaffirm rating

CRISIL RATINGS AND Icra have reaffirmed their existing ratings on Vedanta and its subsidiaries, even as they placed the instruments under watch with developing implications. Both agencies are monitoring the situation closely following allegation. However, governance or regulatory developments could impact the company's financial flexibility, they —FE BUREAU

Hindustan Zinc profit drops 5% in Q1 PRESS TRUST OF INDIA

New Delhi, July 18

decline in revenue.

VEDANTA GROUP FIRM Hindustan Zinc (HZL) on Friday reported 4.7% decline in consolidated net profit at ₹2,234 crore for the quarter ended June 30, 2025 on account of

The company had posted a net profit of ₹2,345 crore in the year-ago period, HZL said in a filing to BSE. Revenue during the first quarter of FY26 dropped to ₹7,591 crore from ₹7,893 crore in the year-ago period.

General Manager



ARUN MISRA, CEO, HINDUSTAN ZINC

Coupled with the addition of critical minerals blocks and rare earths, we're poised to transform into a multi-metal powerhouse

HZL said the decline in revenue was due to reduced volumes and decreased prices for zinc and lead commodities,

although this was somewhat compensated by increased silver prices, a stronger dollar, and better by-product realisations.

quarter dropped to ₹5,065 crore over ₹5,284 crore in the yearago period."In line with the rising zinc demand projected by 2030, the board has approved the Phase-1 expansion project towards 2x growth, further strengthening our growth pipeline," HZL CEO Arun Misra said. "Coupled with the addition of blocks of critical minerals and rare earth elements, we are poised to transform into a true multi-metal powerhouse."

Total expenses during the

SANMAR

CHEMPLAST SANMAR LIMITED

Registered Office: 9 Cathedral Road, Chennai 600086 CIN: L24230TN1985PLC011637 Phone: 044 -2812 8500

Website: www.chemplastsanmar.com : Email: grd@sanmargroup.com

PUBLIC NOTICE – 41st ANNUAL GENERAL MEETING

The 41st Annual General Meeting ("AGM") of Chemplast Sanmar Limited (CSL) will be held at 4.30 PM (IST) on Tuesday, the 12th August, 2025 through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, read with circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI). The VC / OAVM facility will be provided by KFin Technologies Limited to transact the businesses as set out in the Notice convening the AGM.

The e-copy of the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2024-25 of the Company will be available on the website of the Company at www.chemplastsanmar.com, websites of the Stock Exchanges i.e., BSE Limited & National Stock Exchange of India Limited, at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s. KFin Technologies Limited at https://evoting.kfintech.com/public/downloads.aspx (Kfin)

Members can attend and participate in the Annual General Meeting through the VC/OAVM facility ONLY, the details of which are provided by the Company in the Notice of the AGM. Members attending the Meeting through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of the Annual General Meeting along with the Annual Report has been sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with Depositories. Members who have not yet registered their email addresses are requested to update their e-mail ID with their respective Depository Participants (DP) to receive the login ID and password for remote e-Voting/e-Voting at the AGM. The Company will not despatch physical copy of Notice of the AGM and the Annual Report to the Members in view of its green initiatives and the MCA Circulars. However the same shall be made available upon receipt of request from the Member(s), for the same in writing to the Company email ID: grd@sanmargroup.com or the Registrar of Share Transfer Agent, KFin Technologies Limited email ID: einward.ris@kfintech.com

Further, in accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015 a letter providing weblink for accessing the Annual Report, including the exact path, is being sent to those shareholders who have not registered their email ID with DP.

In terms of Section 108 of the Companies Act, 2013, applicable Rules thereon and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is providing the remote e-voting facility ("remote e-voting") of KFin Technologies Limited to all its Members to cast their votes on all Resolutions set out in the Notice convening the AGM of the Company. The remote e-voting will commence on 8th August, 2025 from 9.00 AM (IST) and will end on 11th August, 2025 at 5.00 PM (IST). Additionally, the Company will also provide the facility of e-voting during the AGM. The voting rights of the members shall be in proportion to their shareholding in the Company as on the cut-off date for e-voting i.e. 5th August, 2025. Detailed procedure for remote e-voting and e-voting has been provided in the Notice of the AGM. B Ravi & Associates (Firm Registration Number: P2016TN052400) Practicing Company Secretaries, represented by CS Dr. B. Ravi (FCS No.:1810 CP No.:3318) Managing Partner of B Ravi & Associates will be the scrutinizer

Place: Chennai Date: 19th July, 2025

of the entire voting process.

For Chemplast Sanmar Limited M Raman

Company Secretary & Compliance Officer Memb. No. ACS-6248

Central Office, 763, Anna Salai, Chennai - 600 002

TRANSFER OF NPA LOAN EXPOSURES TO ARCS & OTHER PERMITTED TRANSFEREES THROUGH e-AUCTION UNDER SWISS CHALLENGE METHOD

ndian Overseas Bank (IOB) Invites Expression of Interest (EOI) from ARCs and other Permitted Transferees for the proposed transfer of NPA loan Exposures in respect of the below mentioned account under Swiss Challenge method on "as is where is" and "as is what is" basis "without any recourse" to the Bank

Account: M/s RCM INFRASTRUCTURE LIMITED (BR: ARMB HYDERABAD Interested eligible bidders are requested to intimate their willingness to participate in the e-Auction scheduled on 05.08.2025 by way of an "Expression of Interest" to the email id saletoarc@iobnet.co.in on or before 23.07.2025. For further details please visit our Bank's website (www.iob.in) -> click

on TENDERS -> ARC-Cell -> Notification dated 18.07.2025 - M/s RCM Infrastructure Limited (ARMB Hyderabad). IOB reserves the right to cancel or modify the process and amend any of

the terms of the notification at any stage and the same will not necessarily be carried out through advertisement but will be notified directly on the Bank's website.

Place: Chennai Date: 18.07.2025

BASILIC FLY STUDIO LIMITED

Regd: Office - Tower A, KRC Commerzone, Mount Poonamallee Road, Porur, Chennai, Tamil Nadu 600116, India Telephone No.- +91 44 6172 7700 Email: info@basticfly.com Website -- www.basilicflystudio.com

Notice of Extraordinary General Meeting to be held through Video Conferencing (VC) of Other Audio-Visual Means (OAVM)

Notice is hereby given that the Extraordinary General Meeting (EGM) of the members of the Basilic FI Studio Limited is scheduled to be held on Saturday, August 09, 2025 at 11:00 AM, through Vide empanies Act, 2013 (ACT) and rules made thereunder and SEBI (Listing Obligations & Disclosur guirement Regulations), 2015 read with Circular No. 14/2020 dated April 06, 2020 read with Circular No. 3/2022 dated May 05, 2022 and Circular No. 11/2022 dated 28th December, 2022 read with Circular No (2023 dated September 25, 2023 and Circular No. 09/2024 dated September 19, 2024 and 04/202lated March 28, 2024 issued by the Ministry of Corporate affairs (MCA), Collectively referred a MCA circulars and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13,2022, January 05 July 10, 2023, April 18, 2024 and and October 03, 2024 (SEBI Circulars) to transact the business set out in he Notice of EGM. Members attending the EGM Through VC/OAVM shall be reckoned for the purpose of

compliance of the above Circulars, the Notice of EGM sent only by e-mail to all the members of the ompany whose e-mail address are registered with the company / Registrar & shares transfer agent (RTA) r Depository Participant (DP) as on July 18, 2025. The electronic dispatch of notice along with other focuments completed on Friday, July 18, 2025 and will also be available on the website of the company at www.basilicflystudio.com and on the website of the National Stock Exchange of India Limited, and on the

n compliance with the provision of section 108 of the Act read with Rule 20 of Companies (Management & dministration Rules), 2014 as amended from time to time & Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 & Secretarial Standards on General meetin (SS-2), the company is pleased to provide remote e-voting facility ("Remote E-voting") to all the member o cast their votes on all resolutions set out in the Notice of the EGM. Additionally, the company is providing facility for e-voting during EGM (e-voting) to all the members who have not cast their votes through emote e-voting. The Procedure / Instructions in respect of have been provided in the Notice of the EGM. he Company has engaged National Securities Depository Limited (NSDL) for providing facility for voting through remote e-Voting, for participation in the EGM through VC/OAVM and e-voting during the EGM.

The shareholders who are holding shares in physical mode and have not registered or updated their email ID's and/or other KYC details, are requested to submit requisite request forms along with supporting documents to the Company's Registrar and Share Transfer Agent i.e., Purva Sharegistry India Private Limited either at its office at Unit No. 9, Shiv Shakti Ind. Estt., J.R. Boricha Marg, Lower Parel (E), Mumbai

he shareholders holding shares in electronic form are kindly requested to register and/or update their email address associated with their demat holdings, with their respective Depository Participants, for eceiving all communications from the Company electronically. With effect from 1st April 2024 as per the SEBI Circular dated 10th June 2024, shareholders holding shares

n physical form and who have not completed any of their KYC details viz., PAN, contact details, bank

account details and specimen signature will be eligible (i) to lodge grievance or avail any service request

rom the RTA, (ii) to receive dividend, only upon completion of KYC details he members of the company holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date i.e., August 02, 2025, shall be eligible to cast their votes by remote e-voting or attend the meeting rough VC/OAVM and cast votes at EGM. The voting rights shall be in proportion to their shares of the paid -up equity shares capital as on the cut-off date. The remote e-voting period will be commenced or August 06, 2025, at 9:00 AM and ends on August 08, 2025, at 5:00 PM. Once the vote on a resolution is

cast by the member, the member cannot modify it subsequently. The voting facility shall also be made available at the EGM and Members attending the EGM who have not east their vote by e-voting shall be eligible to vote at the EGM. Members, who have cast their vote through -voting, may participate in the EGM but shall not be allowed to vote again in the meeting

Any person who becomes a member of the company after dispatch of notice EGM & holding shares as on cut-off / record date i.e., August 02, 2025, may obtain the login id & password by sending a request at :s@basilicfly.com or support@purvashare.com. However, if the person is registered with NSDL/CDSL for emote e-voting then existing user credentials can be used for casting votes. Members are requested to carefully read all the Notes which are set out in the Notice of the EGM and instructions for joining the EGM manner of casting votes through remote e-voting during EGM he Board of Directors of the Company ('Board') has appointed Mr. M Alagar of M/s. Alagar & Associate

LP. Practising Company Secretaries, as the Scrutiniser to Scrutinise the remote e-Voting process before the EGM as well as during the EGM in a fair and transparent manner. For any queries or grievances relating to the EGM, e-voting, or for technical assistance in accessing and participating in the meeting through VC/OAVM, members may contact the Company Secretary at

Place : Chennai

: 18" July 2025

Securities Depository Limited at evoting@nsdl.com for assistance. By the Order of the Board For Basilic Fly Studio Limited Balakrishnan

Place: Pune

Date: 18" July, 2025

ENDURANCE Complete Solutions

ENDURANCE TECHNOLOGIES LIMITED CIN: L34102MH1999PLC123296

Regd. Office: E-92, MIDC Industrial Area, Waluj, Chh. Sambhajinagar - 431 136, Maharashtra, Phone No.: 0240 2569737, Fax No.: 0240 2569703 Website: www.endurancegroup.com, E-mail: investors@endurance.co.in NOTICE OF THE TWENTY SIXTH ANNUAL GENERAL MEETING,

REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE IS HEREBY given that:

 Twenty Sixth Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on Wednesday, 13" August, 2025 at 4.00 p.m. (IST) at Tango Hall, Gateway Aurangabad (formerly Vivanta by Taj), 8-N-12, CIDCO, Dr. Rafiq Zakaria Marg, Rauza Bagh, Chh. Sambhajinagar 431 003, Maharashtra, to transact the businesses as set out in the Notice of AGM ("Notice"). The Notice along with Annual Report for the financial year 2024-25 ("Annual Report") and other

documents have been sent through e-mail to the Members whose e-mail IDs are registered with the

Company / Depository Participant(s). Further, a letter providing weblink of website of the Company,

- for accessing the Annual Report, has been dispatched to other Members at their registered addresses. Members desiring to receive the Annual Report and other documents in physical form shall be provided with the same, upon request. Kindly keep your updated e-mail ID registered with the Company / Depository Participant(s) to receive timely communications. The Notice along with Attendance Slip, Proxy Form and Annual Report are available on website of the Company at www.endurancegroup.com. The Notice is also available on website of e-voting service
- provider i.e. National Securities Depository Limited ("NSDL") at https://www.evoting.nsdl.com. Documents referred to in the Notice are open for inspection by the Members at Registered Office of the Company, on all working days (Monday to Friday) from 10.00 a.m. to 1.00 p.m. except public holidays, up to the date of the AGM. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ("Act"), Rule 10 of the Companies (Management

and Administration) Rules, 2014 ("Rules"), the Register of Members and the Share Transfer Books of

the Company shall remain closed from Saturday, 2rd August, 2025 to Wednesday, 13th August, 2025

(both days inclusive), for the purpose of the AGM and determining the Members entitled for dividend as may be declared at the AGM The Board of Directors of the Company ("Board"), at its meeting held on 15" May, 2025, has recommended dividend of Rs.10 per equity share of face value Rs.10 each (100%) fully paid-up, for the financial year 2024-25. Dividend, if declared at the AGM, will be credited / dispatched on or after 18" August, 2025 to the Members whose names appear in the Register of Members of the Company or as beneficial owners, as per the beneficial ownership data to be furnished by the

being the Record Date. Dividend income is taxable in the hands of Members and the Company must deduct tax at source ("TDS") from dividend paid to the Members as per the rates prescribed under the Income-tax Act, 1961. To enable the Company apply correct TDS rates, the Members have to furnish / upload prescribed forms / documentation on portal of the Registrar & Transfer Agent at https://web.in.mpms.mufg.com/formsreg/submission-of-form-15g-15h.html or e-mail the same to dividendtax@endurance.co.in, on or before 2nd August, 2025. For additional information, kindly refer "Communication on TDS on Dividend Distribution" at https://www.endurancegroup.com/investor-

depositories viz. NSDL and Central Depository Services (India) Limited, as of 1" August, 2025,

- The Board has appointed Mrs. Sarika Kulkarni, Practicing Company Secretary (Membership No. F8478 and COP No. 9045) or in her absence, Mr. Sachin Bhagwat, Practicing Company Secretary (Membership No. A10189 and COP No. 6029), as Scrutiniser, for scrutinising remote e-voting as well
- as voting at the AGM venue, in a fair and transparent manner. 7. Pursuant to Section 108 of the Act, Rule 20 of the Rules, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Secretarial Standard – 2 as issued by the Institute of Company Secretaries of India, Members holding shares, as on Cut-off date i.e. 6" August, 2025 ("Cut-off date"), may cast their vote(s) electronically, on the businesses as set out in the Notice, through NSDL e-voting platform.

In this regard, Members are further notified that:

- Remote e-voting shall commence on Saturday, 9" August, 2025 at 9.00 a.m. (IST) and end on Tuesday, 12th August, 2025 at 5.00 p.m. (IST).
- Person who has acquired shares and has become Member of the Company after dispatch of the Notice and up to the Cut-off date, should follow the e-voting instructions mentioned in 'Note No. 18(I) of the Notice.
- Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) of 12ⁿ August, 2025. d. Members present at the AGM, who have not cast their vote(s), through remote e-voting, shall be
- provided with the facility to vote at the AGM venue. e. A Member may attend the AGM after voting through remote e-voting but shall not be allowed to
- vote again. In the event, voting is done by both the modes i.e. remote e-voting and voting at the AGM venue, vote(s) cast through remote e-voting shall be considered. In case of any grievance in connection with remote e-voting, Members may refer to Frequently
- Asked Questions ("FAQs") and e-voting manual available in download section at https://www.evoting.nsdl.com or may contact:
 - Mr. Sagar Gudhate, Senior Manager NSDL at evoting@nsdl.com; or
 - Mr. Sunil Lalai, Company Secretary, Compliance Officer and Head Legal, Endurance Technologies Limited, E-92, MIDC Industrial Area, Waluj, Chh. Sambhajinagar – 431 136, Maharashtra, Contact: +91 (240) 2569737, E-mail: investors@endurance.co.in.
- 8. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the Cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting. A person who is not the Member as on the Cut-off date should treat this Notice for information purpose only.

Voting results, in respect of the resolutions set out in the Notice along with the Scrutiniser's report, will be announced and communicated to the stock exchanges, where the equity shares of the Company are listed, not later than two working days from conclusion of the AGM and will be uploaded on the Company's website at www.endurancegroup.com and on website of NSDL at https://www.evoting.nsdl.com and shall also be displayed at the Registered Office of the Company.

> For Endurance Technologies Limited Company Secretary, Compliance Officer and Head - Legal

epaper.financialexpress.com

abasilicity.com. Members may also contact the Company's Depository participant i.e., National

शाखा कार्यालय: १ ला मजला, माझदा टॉवर्स, त्र्यंबक नाका,

ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या **रूल ३** अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार/ सह–कर्जदार/गहाणदार/जामीनदार **१) श्री. सुघाकर सूर्यभा**न **गायकवाड, २) श्री. सूर्यभान कॉंडीबा गायकवाड, दोघेही रा.** मु.प्लॉट नं.४-ए, सर्वे नं.४८१, शिवाजी नगर, अंबड रोड, जुना जालना जांगङे पेट्रोल पंप समोर, जालना–४३१२०३, **तसेच :** मु.फत्तेपूर, ता.भोकरदन, जि.जालना–४३१११४. यांना **दि. २९/०४/२०२**५ रोजी मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत नमूद केलेली **रु. १०,८५,९४१.८७ (रुपये दहा लाख पंच्याऐंशी हजार** नऊशे एक्केबाळीस आणि सत्याऍशी पैसे फक्त) दि. १८/१२/२०२४ रोजी देय रक्कम (या रकमेत फक्त दि. ०१/११/२०२४ पर्यंत लागू केलेले व्याज समाविष्ट आहे) त्यावरील **दि. ०२/११/२०२४** पासून देयकाच्या तारखेपर्यंत करारानुसार व्याजदराने त्यावर पुढील व्याजासह, अशी सर्व रक्कम सदर नोटीसीच्या तारखपेासुन **६० दिवसाच्या** आत परत करावी.

तसेच सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) आणि सिक्युरिटी इंटररेट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ६ व ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमुद केलेल्या

विशेषत: कर्जदार, जामीनदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की त्यांनी सदर मालमत्ता संदर्भात कोणताई व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो **ऑक्सिस बँक लि.,** यांना येणे असलेली **रु. १०,८५,९४१.८७ (रुपये दहा लाख पंच्याएँशी हजार नऊशे एक्केचाळीस आणि सत्याऍशी पैसे फक्त) दि. १८/१२/२०२४** रोजी देय रक्कम (या रकमेत फक्त **दि.०१/११/२०२४** पर्यंत लागू केलेले व्याज समाविष्ट आहे) त्यावरील **दि. ०२/११/२०२४** पासून देयकाच्या तारखेपर्यंत करारानुसार व्याजदराने त्याव

सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलन्ग उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सरफेसी ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(८) अंतर्गत

स्थावर मालमत्तेचा तपशील जमिनीचा तो सर्व सामाईक भाग ज्यामध्ये **सर्वे क्र.४८१, प्लॉट क्र.४–ए , सीटीएस क्र.११४९५/७, (१५१.१२५ चौ. मीटर) आणि**

त्यावर बांघकाम, सर्व बिल्डिंग आणि संरचना, फिक्स्चर, फिटिंग्ज आणि सर्व प्लांट आणि यंत्रसामग्री जे पृथ्वीशी जोडलेले आहेत किंवा पृथ्वीशी जोडलेल्या कोणत्याही गोष्टीशी कायमचे जोडलेले आहेत, वर्तमान आणि भविष्यातील दोन्ही. शिवाजी नगर येथे स्थित अंबड रोड, जुना जालना, जंगडे पेटोल पंप समोर, जालना, ता. आणि जिल्हा जालना- ४३१२०३, जालना महानगरपालिकेच्या हदीत आणि उपनोंदणी कार्यालय जालना यांच्या हद्दीत श्री. सर्यभान कोंडिबा गायकवाड यांच्या मालकीचे ज्याची खालील प्रमाणे **चर्तःसीमा पूर्वेकडे :** प्लॉट क्र.१४, १५, **पश्चिमेकडे :** रस्ता, **दक्षिणेकडे :** प्लॉट क्र.४/बी, **उत्तरेकडे :** प्लॉट क्र.३.

दिनांक : १७/०७/२०२५

(टिप : स्वैर भाषांतर तफावत पडल्यास मूळ इग्रजी ग्राह्म) प्रायिकृत अधिकारी, ॲक्सिस बँक लि

स्थावर मालमत्तेच्या जप्ती संबंधी वसुलीअधिकाऱ्याने - द्यावयाचा आदेश-

विशेष वसुली अधिकारी अंबाजोगाई यांचे कार्यालय द्वारा. दीनदयाळ नागरी सहकारी बँक म.. अंबाजोगार्ड

जा.क्र.दीन/वि/वसुली/जाती/मा/।१५/७००२-९/२१२/२०२५, दि.१७.०७.२०२

ज्याअर्थी **दीनदयाळ नागरी सहकारी बँक म. अंबाजोगाई शाख्वा छत्रपती संभाजीनगर,** यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० यांच्या आदेः निवडा मा. उपनिबंधक, सहकारी संस्था (परसेवा) मराठवाडा अर्बन को–ऑप असोसिएशन लि. छत्रपती संभाजीनगर दावा क्र ऊनि वसुली प्रक ११६ / २०२३: २४/४०१/२०२३ दिनांक ३०/०९/२०२३ च्या आधारे येणे असलेल्या रक्कम रू. २.७०.६०४/- इतक्या रक्कमेच्या वसलीसाठी दावा प्राप्त केला आहे आणि सदर दावा थकबाकीदार ९. ऑकार साडी सेंटर प्रो. रत्ना कैलास जंगले २. कैलास धृपाजी जंगले ३. भीकनराव बाजीराव जंगले ४. विक्रम दौलतराव **धमाळ** यांची खाली उल्लेख केलेली मालमत्ता जप्त करून आणि तिची विक्री करून त्यांची अमलबजावणी करण्यासाठी प्राप्न अधिकार आहे.

ज्याअर्थी मी. श्री. अनंत गोपाळराव देशपांडे वसली अधिकारी (पटनाम) नोटीस देण्यात येते की. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० यांच्या कल १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ (१०) प्रमाणे थकबाकीदाराच्या नावापुढे नमूद केलेल्या त्यांच्या मालकी वहिवाटीच्या स्थावर मिळकती जप्ती आदेशाने जा ग्यात येत असन (जसे आहे तसे. जिथे आहे तेथे) सदर मालमत्तेचा प्रतिकात्मक (सिंबॉलिक) ताबा घेण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्थ अधिनियम १९६० मधील तरतदीनसार या जपीच्या आदेशानंतर सदर स्थावर मालमत्तेचे कोणत्याही प्रकारचे खाजगीरीत्या तबदिल करणे. तीवर बोजा नोंद्र करणे बक्षीस देणे, हस्तांतर करणे यास सक्त मनाई करण्यात येत आहे. तरी सदर खाली नमूद केलेल्या थकबाकीदारांचे स्थावर मिळकतीशी कोणत्याई प्रकारचे कसलेही व्यवहार अगर बोजे नोंद करण्यात आले असतील तर त्या गोष्टी उपरोक्त अधिनियमाच्या कलम ९९ अन्वये निर्णित धनकोविरुद्ध रद्द व निरर्थव

विनांक ३०/०९/२०२३ गहाण खत क्र. १५५४/२०१९ विनांक २९/०८/२०१९

ज्या पक्षकाराच्या विरुद्ध हकम नाम देण्यात आला असेल त्या पक्षकारांचे नावः १**) आंकार साडी सेंटर, प्रो. रत्ना** २) कैलांस धुपाजी जंगले ३) भीकनराव बाजीराव जंगले ४) विक्रम दौलतराव धुमाळ

स्<mark>थावर मालमतेचे वर्णन : १) क</mark>र्जदार / सहकर्जदार /जामीनदार **जंगले कैलास धूपाजी:-** यांची मृ. पो. कान्हेगाव. ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर, येथील मालमत्ता गट नं. ९७, क्षेत्रफळ ०१ हेक्टर ९७ आर**. ज्याची चतुः सिमा -** पुर्वस : डॉगर, पश्चिम : श्री राजेंद्र गोविंद जंगले, दक्षिण: श्री पुंडलीक खंडू

प्रत रवाना - 🎐 सदर नोटीस प्राप्त होताच आपण ३० दिवसाच्या आत आपल्याकडील थकबाकी भरावी, अन्यथा सदर मालमत्ता लिलावाद्वारे विक्री करण्यात येईर याची नोंद घ्यावी. ● वरील जम स्थावर मिळकती बाबत ज्या कोणास खरेदी व्यवहार करावयाचा असेल तर त्यांनी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विशेष वसूर्ल

अधिकारी यांचेसी संपर्क साधावा. ●यांची एक प्रत सहकर्जदार / जामीनदार १) कैलास धपाजी जंगले २) भीकनराव बाजीराव जंगले ३) विक्रम दौलतराव धमाव यांना देऊन कळिवण्यात येते की, आपली देखील स्थावर ∕जंगम मालमत्ता जप्तीची कारवाई होऊ शकते याची नोंद घ्यावी. ● याची एक प्रत मा. जिल्हाधिकारी मा. तहसीलदार /मा. मुख्यधिकारी नगर परिषद/मा. गावकामगार तलाठी/मा.ग्रामसेवक /मा. तालुका निरीक्षक भुमि अभिलेख यांना माहितीस्तव व योग्य त्र कार्यवाहीस्तव.

विनांक : १७/०७/२०२५ ठिकाण : मू. पो. कान्हेगाव, ता. फुलंबी, जि. छत्रपती संभाजीनगर



एडचुरन्स टेक्नॉलॉजिज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ई-९२, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, वाळूज, छ. संभाजीनगर -४३१ १३६, महाराष्ट्र, **दूरध्वनी क्र.:** ०२४० २५६९७३७, **फॅक्स क्र.:** ०२४० २५६९७०३ संकेतस्थळ: www.endurancegroup.com, ई-मेल: investors@endurance.co.in

सव्वीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, बुक क्लोजर आणि रिमोट ई-व्होटिंगची माहिती

- केल्याप्रमाणे बुधवार, दिनांक १३ ऑगस्ट, २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता (भाप्रवे) टँगो हॉल, गेटवे औरंगाबाद (*पूर्वीचे विवांता* बाय ताज), ८-एन-१२, सिडको, डॉ. रिफक झकेरिया मार्ग, रौजा बाग, छ. संभाजीनगर - ४३१ ००३, महाराष्ट्र येथे होणार आहे.
- २०२४–२५ या आर्थिक वर्षांच्या वार्षिक अहवालासह (''वार्षिक अहवाल'') एजीएम नोटीस आणि इतर कागदपत्रे ज्या सभासदांचे ई–मेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टीसीपंट कडे (''डीपी'') नोंदणीकृत आहेत त्यांना ई–मेलद्वारे पाठवण्यात आले आहेत. शिवाय, इतर सभासदाना वार्षिक अहवाल पाहण्यासाठी कंपनीच्या वेबसाइटची वेबलिक देणारे पत्र त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यांक पाठवण्यात आले आहे. वार्षिक अहवाल आणि इतर कागदपत्रे भौतिक स्वरूपात प्राप्त करू इच्छिणाऱ्या सभासदांनी विनंती केल्यास ते प्रदान केले जातील. तसेच कंपनी तर्फे सभासदांशी वेळेवर संपर्क व्हावा यासाठी सभासदांनी कृपया त्यांचे अपडेटेड ई-मेल
- नोटीस, अटेन्डन्स स्लिप, प्रॉक्सी फॉर्म आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइट <u>www.endurancegroup.com</u> वर उपलब्ध आहेत. तसेच ही सूचना ई-व्होर्टिंग सेवा प्रदात्याच्या म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') च्या वेबसाइट https://www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे. नोटीस मध्ये उल्लेख केलेली कागदपत्रे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सार्वजनिक सदी वगळता सर्व कामकाजाच्या दिवशी (सोमवार ते शकवार) सकाळी १००० ते दपारी १०० वाजेपर्यंत, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेपर्यंत सभासदाच्या तपासणीसाठी उपलब्ध आहेत
- कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') च्या कलम ९१, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम, २०१४ (''अधिनियम'') च्या नियम १० च्या अनुरोधाने, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित केल्या जाणाऱ्या लाभांशासाठी शेअरधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी, कंपनीच्या सभासदांचे रजिस्टर आणि शेअर हस्तांतरण नोंदणी पुस्तिका शनिवार, दिनांक २ ऑगस्ट, २०२५ ते बुधवार, दिनांक १३ ऑगस्ट, २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील.
- कंपनीच्या संचालक मंडळाने (''बोर्ड'') दिनांक १५ मे, २०२५ रोजी झालेल्या बैठकीत, २०२४–२५ आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी ₹ १० दर्शनी मूल्याच्या (१००%) पूर्णपणे भरलेल्या इक्विटी शेअरसाठी ₹१० इतका लाभांश देण्याची शिफारस केली आहे. जर एजीएममध्ये लाभांश जाहीर केला गेला तर तो दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी, रेकॉर्ड डेट दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजीच्या एनएसडीएल आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड या डिपॉझिटरीजनी सादर केलेल्या लाभधारक सभासदाच्या डेटानुसार ज्या सभासदाच्या नावे कंपनीच्या सभासदाच्या रजिस्टरमध्ये किंवा लाभधारक सभासद म्हणून नोंदणी झाले आहेत त्यांना क्रेडीट/पाठवला जाईल.

लाभांश उत्पन्न सभासदांच्या हातात करपात्र आहे आणि कंपनीने सभासदांना दिलेल्या लाभांशातून स्रोत कपात कर (''टीडीएस''), आयकर कायदा, १९६१ अंतर्गत विहित दरानुसार वजा करणे आवश्यक आहे. कंपनीला योग्य टीडीएस दर लागू करण्यास सक्षम करण्यासाठी, सभासदानी रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटच्या https://web.in.mpms.mufg.com/formsreg/ submission-of-form-15g-15h.html या पोर्टलवर विहित फॉर्म/कागदपत्रे सादर/अपलोड करावीत किंवा दिनांक २ ऑगस्ट, २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी <u>dividendtax@endurance.co.in</u> या ई–मेल आयडी वर पाठवावीत. अधिक माहितीसाठी, कृपया https://www.endurancegroup.com/investor-relation/shareholders-form/ या लिंक वरील 'लाभाश वितरणावरील टिडीएस

- बोर्डाने रिमोट ई–व्होटिंगची प्रक्रिया तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी होणाऱ्या मतदानाची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी सौ. सारिका कुलकर्णी, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सभासद क्र. एफ८४७८ आणि सीओपी क्र. ९०४५) किंवा त्यांच्या अनुपस्थितीत, श्री सचिन भागवत, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सभासद क्र. ए१०१८९ आणि सीओपी क्र. ६०२९) यांची छाननीकार म्हणून नियुक्ती केली आहे.
- कायद्याच्या कलम १०८, अधिनियमांचा नियम २०, सेबी (सूचीबद्धता बंधन व प्रकटन आवश्यकता) विनियम, २०१५ च्या विनियम ४४ आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेल्या सेक्रेटरीअल स्टॅंडर्ड – २ नुसार, कट-ऑफ डेट म्हणजेच दिनांक ६ ऑगस्ट, २०२५ (''कट–ऑफ डेट'') रोजी शेअर्स धारण करणारे सभासद, एनएसडीएल ई–व्होटिंग प्लॅटफॉर्म वरील सूचनेत नमूद केल्याप्रमाणे एजीएम कामकजावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करू शकतात.

या संदर्भात, सभासदाना असे सूचित करण्यात येते की:

- अ. रिमोट ई-व्होटिंग शनिवार, दिनांक ९ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता (भाप्रवे) सुरू होईल आणि मंगळवार, दिनांक १२ ऑगस्ट, २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (भाप्रवे) संपेल.
- ब. ज्या व्यक्तींनी नोटीस पाठवल्यानंतर आणि कट–ऑफ तारखेपर्यंत शेअर्स घेतले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहेत त्यांनी नोटीसच्या 'टीप क्रमांक १८(।)' मध्ये नमूद केलेल्या ई–व्होटिंग सूचनांचे पालन करावे.
- क. दिनांक १२ ऑगस्ट, २०२५ च्या सध्याकाळी ५.०० नंतर रिमोट ई-व्होटिंगला परवानगी दिली जाणार नाही
- ड. ज्या सभासदानी, रिमोट ई–व्होटिंगद्वारे त्यांचे मतदान केलेले नाही, त्या उपस्थित सभासदांना एजीएम ठिकाणी मतदान करण्याची
- ई. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केले असेल तरी सभासद एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. जर रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएम मध्ये या दोन्ही पद्धतीने मतदान केले गेले तर रिमोट ई-व्होटिंगद्वारे दिलेले मत विचारात घेतले जाईल.
- फ. रिमोट ई-व्होटिंगच्या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास, सभासद https://www.evoting.nsdl.com या वेबसाइटवरील डाउनलोड सेक्शनवर उपलब्ध असलेल्या फ्रिक्वेंटली आस्क क्वेशन (''एफएक्यूज'') आणि ई-व्होटिंग मॅन्युअलचा सदर्भ घेऊ शकतात किंवा खाली नमूद केलेल्या व्यक्तींशी संपर्क साधू शकतात :
 - श्री. सागर गुधाते , वरिष्ठ व्यवस्थापक एनएसडीएल यांना <u>evoting@nsdl.com</u> या ई–मेल पत्त्यावर ; किंवा
 - श्री. सुनील लालाई, कपनी सचिव, अनुपालन अधिकारी आणि प्रमुख विधी, एड्युरन्स टेक्नॉलॉजिज लिमिटेड, ई-९२, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, वाळूज, छ. संभाजीनगर – ४३१ १३६, महाराष्ट्र, संपर्क: +९१ (२४०) २५६९७३७,
- ८. कट-ऑफ तारखेला ज्या व्यक्तींची नावे सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपी द्वारे परिरक्षीत केलेल्या लाभधारक सभासदांच्या रजिस्टर मध्ये नोंदवली गेली आहेत त्यांनाच रिमोट ई-व्होटिंगची सुविधा मिळू शकेल. कट-ऑफ तारखेला सभासद नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने घ्यावी.

गेटीस मध्ये नमूद् केलेल्या ठरावांबाबत, छाननीकर्त्याच्या अहवालासह, मतदानाचे निकाल, एजीएमच्या समाप्तीपासून दोन कामकजी दिवसांच्या आतमध्ये जाहीर केले जातील आणि कंपनीचे इक्विटी शेअर्स सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसना कळवेले जातील आणि तसेच ते कंपनीच्या वेबसाइट <u>www.endurancegroup.com</u> वर आणि एनएसडीएल च्या वेबसाइट <u>https://www.evoting.nsdl.com</u> वर अपलोड केले जातील आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात देखील प्रदर्शित केले जातील.

एड्युरन्स टेक्नॉलॉजिज लिमिटेड साठी

दिनांक: १८ जुलै, २०२५

कंपनी सचिव, अनुपालन अधिकारी आणि प्रमुख-विधी

प्रकल्प बंद करण्याचे प्रदूषण मंडळाचे आदेश

तक्रारीच्या पार्श्वभूमीवर मंडळाकडून

कचरा प्रक्रिया करणाऱ्या जीएनआय कंपनीला दणका

लोकसत्ता प्रतिनिधी

हद्दीतील महानगरपालिका कचऱ्याच्या डोंगरावर प्रक्रिया करून तो कचरा कमी करण्यासाठी काम करणाऱ्या 'मेसर्स जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर' या कंपनीला प्रक्रिया प्रकल्प तत्काळ बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. २७ एकरातील जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या या कामासाठी ६७ कोटी रुपयांचा निधी

संभाजीनगर

याप्रकरणी कंपनीने अवैधरीत्या प्रक्रिया प्रकल्प सुरू केल्याचे आढळून आले तर तुम्ही तुमच्या स्तरावर कारवाई करावी, असे पत्रही

मंजूर आहे.

मंडळाने एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना दिले कारवाईच्या महानगरपालिका आयुक्तांनाही कळवण्यात आले आहे. या माहितीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अच्युत नंदवटे यांनी दुजोरा दिला आहे.

मंडळाच्या आदेशामध्ये प्रकल्पाचा

विद्युत पुरवठा व पाणीपुरवठा खंडित करावा, असेही म्हटले आहे. प्रकल्पासाठी विद्युत पुरवठा व पाणीपुरवठा लागत नसून, त्यानंतरही प्रकल्प प्रवर्तक इन्फ्रास्ट्रक्चरने त्यांची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. त्यातून मंडळाने पारित केलेल्या आदेशाची अवहेलना केलेली आहे. प्रा. डॉ. पांडुरंग मांडकीकर यांनी केलेल्या

प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. यादरम्यान, मेसर्स जीएनआय प्रकल्पातून निर्माण होणारे इनर्ट कचरा सुकना नदीपात्रात व सभोवतालच्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये टाकत असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय कंपनीकडून प्रक्रिया व त्यामुळे सभोवतालच्या रहिवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार अर्ज प्राप्त झालेले होते. ते अर्ज पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांकडे

पांडुरंग मांडकीकर जीएनआयविरुद्धची तक्रार आणि त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानात

पाठवण्यात आले आहेत.

मेसर्स जीएनआय इन्फ्रास्टक्चर प्रक्रिया प्रकल्प तत्काळ बंद करण्याचे आदेश पारित केले आहेत. प्रदुषण नियंत्रणाची यंत्रणा आढळून आली नाही, तर इनोट कचरा बाहेर टाकताना आढळून आल्याने ही कारवाई केली. - अच्युत नंदवटे, उपप्रादेशिक अधिकारी, मप्रनिमं

पाणी, जमीन व हवा प्रदूषित

कचरा प्रक्रिया न करता बेकायदेशीर साठवल्याने या नारेगाव-मांडकी परिसरातील पाणी, जमीन व हवा प्रदृषित होत आहे. शिवाय नागरिक, पशू-पक्ष्यांचे जीवही धोक्यात आले असून, नदी, नाले, ओढ्यांसह इतर पाणी व हवाही प्रदूषित होत आहे. नारेगाव-मांडकीसोबत सुलतानपूर, कच्चेघाटी, महालप्रिप्री ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. औरंगाबाद खंडपीठाच्या एका आदेशाचाही आधार घेण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री शिंदे, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्देश कदम, तत्कालीन मुख्य सचिव सुजाता सौनिक आदींनाही निवेदन देण्यात आले होते.

बेमुदत उपोषण केले होते. या सर्व पार्श्वभूमीवर मेसर्स जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर प्रक्रिया प्रकल्यावर बंदीचे आदेश काढण्यात आले

आहेत. या पत्राची प्रत विधान परिषद सदस्य संजय केणेकर यांनाही माहितीसाठी देण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

भाजपातील मंडल अध्यक्षांना चित्रचौकटीतले सन्मानचिन्ह

संजीव कुळकर्णी, लोकसत्ता

नांदेड: महाराष्ट्रातील जनता पार्टीमध्ये मंडल अध्यक्षांपासून प्रदेशाध्यक्षांपर्यंत बदल झाल्यानंतर आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत झालेल्या मंडल अध्यक्षांना त्यांच्या या नियुक्तीबद्दल 'चित्रचौकटी'त सन्मानचिन्ह दिले जात आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपाच्या मंडलांची संख्या ४७ असून खासदार अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून काँग्रेस व इतर पक्षांतून भाजपामध्ये आलेल्या त्यांच्या अनेक समर्थकांची मंडल अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली. त्यांत कंधार-लोहा तालुक्यांतील शरद पवार, बालाजी पांडागळे, ॲड.विजय धोंडगे प्रभृतींचा समावेश आहे. यांतील धोंडगे आणि पवार यांनी पक्षाकडून त्यांना करण्यात आलेले सन्मानचिन्ह समाजमाध्यमांतून पसरवले आहे.

इण्डियन ओवरसीज बैंक

इण्डियन ओव्हरसीज बँँकेला कर्जदारानी तारण म्हणुन ठेवल्या आहे

कर्जदार / गहाणदार / जमानतदाराचे नाव व पत्ता

नेहते (कर्जदार) 2. शैला उमाकांत नेहते (जमानतदार)

3. सोहन उमाकांत नेहते (जमानतदार)

Indian Overseas Bank इण्डियन ओवरसीज बैंक

दिवसांच्या आत वरील देय रक्कम परतफेड करण्याची ताकीद दिली होती.

कर्जदाराचे व गहाणदार आणि

जमानतदार यांचे नाव आणि पत्ता

नं. २, स्वामी समर्थ केंद्र जवळ, गुरुकुल कॉलनी, जळगाव २७७, ४२५००१, **प्रोप्रा. जयेश उमाकांत नेहते, आणि गहाणदार/जमानतदार**

शैला उमाकांत नेहते, उमाकांत दिनकर नेहते कायम पत्ता / संपर्क

जालगा, 27, 425001, आणि **घराचे नाव** सुमन प्लॉट नं. 2 स्वामी समर्थ केंद्र जवळ, गुरुकुल कॉलनी, जळगाव 27, 425001, (यापुढे कर्जदार / गहाणदार म्हणुन संबोधले जाईल)

पत्ता / कार्यालय पत्ता : एम जे कॉलेज, सुयोग कॉलनी, जळगाव.

सोहन उमाकांत नेहते पत्ता घराचे नावः सुमन प्लॉट नं. 2, स्वामी

जवळ, गुरुकुल कॉलनी, जळगाव, 27, 425001, **गणेश भिमराव**

नगर, जालगा २७, ४२५००१ (यापुढे कर्जदार / गहाणदार म्हणुन

शेलके कायमचा पत्ताः 82 राधा कृष्णा नगर एसके ऑईल मिल शिवाजी

अक्षांश: 20 9999 एन. रेखांश: 75 5540 इ)

संबोधले जाईल)

1. सन इंडस्ट्रिज कायम पत्ता / संपर्क पत्ता / कार्यालय पत्ता : प्लॉट 06.05.2025

वृर्वेसः प्लॉट नं. 27, पश्चिमेसः प्लॉट नं. 25, उत्तरेसः 9.00 मी रुंद रस्ता, दक्षिणेसः प्लॉट नं. 59

समर्थ केंद्र जवळ, गुरूकुल कॉलनी, जळगाव, २७, ४२५००१, **शैला उमाकांत नेहते, प**स्ताः एमजे कॉलेज, सुयोग कॉलनी, जळगाव, जालगा,

27, 425001 आणि घराचे नावः सुमन प्लॉट नं. 2, स्वामी समर्थ केंद्र 17.07.2025

दिनांक : 17 / 07 / 2025,



महाराष्ट्र प्रदेश भाजपाने मंडल अध्यक्षांना बहाल केलेले सन्मानचिन्ह.

वरील पदाधिकारी काँग्रेस किंवा अन्य पक्षांतून भाजपात येताच त्यांना तालुकाध्यक्षपदाशी समकक्ष असलेले मंडल अध्यक्षपद खा.चव्हाण यांच्या शिफारशीवरून मिळाले. मुंबईत गेलेल्या नव्या मंडल अध्यक्षांना प्रदेश भाजपातर्फे सन्मानपत्र प्रदान झाल्यानंतर धोंडगे आणि पवार यांनी आपला हा बहुमान खा.चव्हाण व त्यांच्या आमदार कन्या श्रीजया यांना दाखवत पुन्हा तो त्यांच्या हस्ते

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम, 2002 (नियम) मधील 3(1) सह वाचल्या जाणा-या सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नन्शीयल असेट्स ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट 2002 (सरफेसी अधिनियम) च्या अनुच्छेद 13(2) अंतर्गत 1) ज्याअर्थी निम्नरवाक्षरीकार हे इण्डियन ओव्हरसीज बँकेचे अधिकृत अधिकारी असुन त्यांनी नियम 3 सह वाचल्या जाणा-या अनुच्छेद 13(12)

तर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत सदर अधिनियमातील अनुच्छेद 13(2) अंतर्गत एक मागणी सूचना निर्गमित केली

खाली नमद कर्जदार / गहाणदार / जामीनदारांना (यापढे सदर कर्जदार असा उल्लेख करण्यात येईल) खाली दिलेल्या तपशिलानसार सचना प्राप्त

परत मिळवले गेले आहेत किंवा कर्जदार / गहाणदार / जमानतदार यांनी मान्य केले नाही. म्हणून बैंकेने मोठया प्रमाणावर सावधगिरी बाळगून मागणी नोटीसंचे प्रकाशन करीत आहे. त्यामुळे निम्नस्वाक्षरीकारांनी सदर अधिनियमानुसार सदर कर्जदार / जामीनदाराच्या ज्ञात असृणा-या शेवटच्या पत्यांच्या आवारात या

सूचना चिकटविल्या आहेत. सदर सूचनांच्या प्रती निम्नरवाक्षरीकांरांनी उपलब्ध असुन कर्जदार /गहाणदार / जामीनदारांची इच्छा असल्यास ते या प्रती कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कामाच्या वेळेत निम्नरवाक्षरीकरांकडुन त्या प्राप्त करु शकतात. 3) वरील पार्श्वभुमीवर, पुन्हा एकदा सदर

कर्जदार ⁄ गहाणदार ⁄ जामीनदारांना सूचित करण्यात येते की त्यांनी ही सूचना प्रसिध्द होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांच्या आत कर्ज व इतर दस्तावेजांतर्गत नमूद ⁄ देय रकमांची इण्डियन ओव्हरसीज बँकेस परतफेड करावी. कर्जाची परतफेड करण्यासाठी सुरक्षा म्हणुन खालील मालमत्ता

4) कर्जदार / गहाणदार / जामीनदार इण्डियन ओव्हरसीज बँकेस वर नमूद केल्यानुसार रकमेचा भरणा करण्यास अपयशी ठरल्यास इण्डियन

ओव्हरसीज बँक सरफेसी अधिनियम व नियमांमधील अनुच्छेद 13(4) अंतर्गत वरील प्रतिभूत मालमत्ताविरुध्द सदर कर्जदार / गहाणदार / जामीनदार

जबाबदारीवर, खर्चावर व परिणामांवर पढील कारवाई सरु करेल 5) याशिवाय, कर्जदार / गहाणदार / जामीनदारांचे लक्ष सदर मालमत्ता सोडवन घेण्यासाठी

सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 च्या उपविभाग (८) च्या तरतुर्दीतर्गत त्यांच्याकडे उपलब्ध असणा-या वेळेकडेही वेधण्यात येते.६) इण्डियन ओव्हरसीज

केच्या लेखी परवानगी शिवाय विक्री, भाडेपट्टी किंवा इतर कोणत्याही पध्दतीने प्रतिभूत मालमत्तेचे हस्तांतरण करण्यास सरफेसी अधिनिमांतर्गत

ताबा सुचना (अचल मालमत्तेसाठी)- (रुल्स 8(1))

मागणी सूचन दिनांक

17.07.2025

ज्याअर्थी, सिक्यरिटाईजेशन आणि रिकन्स्टक्शन ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट 2002 ची कलम 13(12) सह वाचल्या जाणा-या सिक्यरिटी इंटरेस्ट

(एनफोर्समेंट) रुल्स 2002 च्या नियम 3 अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन इण्डियन ओवरसिज बँकेच्या अधिकृत अधिकारीने नोटीस

कर्जवार उपरोक्त रक्कमेची परतफेड करण्यात अपयशी उरल्याने कर्जवार व सर्वसामान्य जनतेला याद्वारे सुचना देण्यात येत आहे की, अधिकृत अधिकारी⁻ नियम 8 च्या उपरोक्त कायद्याच्या कलम 13(4) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील वर्णन केलेल्या संपत्तीचा **सांकेतिक ताबा** घेतला आहे.

र्जदार यांना विशेषतः आणि सर्व जनतेला सामान्यतः या सुचनेत / नोटिसव्दारे खालील संपत्ती बाबत कोणताही व्यवहार न करण्याची ताकीद देण्या

इण्डियन ओवरसिज बँकेच्या अधिकृत अधिकारी यांनी खाली नमूद केलेल्या सुरक्षित मालमत्तेचा सांकितिक ताबा घेतले आहे. खाता, कर्जदार संचालक,जमानतदार, मांग सुचना आणि अचल संपत्तीचे विवरण खालील नमुद आहे.

सुराक्षत मालमत्तच विवरण

मंदिर जवळ, ता., जि. जळगाव महाराष्ट्र 425001 क्षेत्रफळ 484.37 चौ. मी. उमाकांत दिनकर नेहेते आणि शैला उमाकांत नेहेते यांच्या मालकीचे.

भीचा सर्व भाग आणि तुकडा आणि तेथील बांधकाम पत्ता टीपी एस सी प्लॉट नं. 26 टीपीएस।॥ (प्लॉट नं. 2 सर्वे नं. 490 / 3 मेहरून स्वामी समर्थ

येत आहे आणि या संपत्ती संदर्भात कोणतेही व्यवहार खालील दर्शविलेली रक्कम व त्यावरील व्याज इण्डियन ओवरसिज बँकेच्या प्रभाराधीन राहीले.

. ध्ये नमुद केलेली रक्कम परतफेड करण्याची खाली नमूद मागणी सूचना दिनांक, खालील केर्जदार / गहाणदार / जमानतदाराला दिलेली होती व 60

कर्जदार / गहाणदार / जामीनदारांना प्रतिबंध करण्यात येतो. सदर अधिनियम किंवा नियमांच्या तरतुर्दीचे उल्लंघन करणा-या किंवा तसे करण्याचे प्रोत्साहन

वर नमूद दिनांकापासून भरण्याच्या दिनांकापर्यंतच्या कंत्राटी दरावरील व्याज 🖊 हसे आणि शुल्क व इतर खर्चासह.

णा-्या व्यक्तिस सदर अधिनियमाच्या अनुच्छेद २९ अंतर्गत तुरुंगवास व 🖊 किंवा दंड होऊ शकतो.

सुरक्षित मालमत्तेचे वर्णन

रोजी हु: 1,76 / 5, प्लॉट नं. 55-विठ्ठल रुक्मीनी प्रापीर तारीख मंदिर जवळ, शिवपुर कन्हाळे रोड, रुप मोहन नगर, चिकुचा 16/07/2025

Jalgaon Branch (Br.Code: 0763) 1st Floor, Piyush Plaza, Balirampeth Jalgaon-425001, Maha Contact No.0257-2225072 Email: lob0763@lob.in

3.38.26.905.01 करार दर

आणि विश्रांती, शुल्क

इत्यादींवर अतिरिक्त व्याजासह

06.05.2025 रोजी

1,49,45,422.69 करार दर

आणि विश्रांती, शुल्क

माळा, ता. भुसावळ, जि. जळगाव

नावे जाहीर करण्यात प्रारंभ

वेगवेगळ्या भागातील नव्या मंडलअध्यक्षांनी आपल्या अखत्यारितील कार्यकारिणीतील पदाधिकारी आणि सदस्यांची नावेही जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. मुदखेड तालुक्यातील कार्यकारिणीवरून तेथील पक्षाचे जुने निष्ठावान पदाधिकारी प्रवीण गायकवाड यांनी आपले आक्षेप खा.चव्हाण यांच्या कानी घातले असल्याचे सांगण्यात आले. पक्षाचे सक्रिय सदस्य नसलेल्यांनाही मंडल कार्यकारिणीत घुसविले जात असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.

स्वीकारला आणि या प्रसंगांची छायाचित्रे त्यांनी समाज माध्यमांमध्ये टाकली. त्यावर आता उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या

काँग्रेस किंवा इतर पक्षांतून भाजपामध्ये गेलेल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांची धारणा 'आधी स्वतः मग पक्ष आणि शेवटी राष्ट' अशा स्वरूपाची असल्याचे बोलले जाते. पण भाजपाने त्यांना 'प्रथम राष्ट. नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः' असा मंत्र सन्मानपत्राच्या पहिल्याच ओळीत दिला आहे. पक्षात नव्याने आलेल्या आणि थेट मंडलअध्यक्ष नवकार्यकर्त्यांनाही

'भाजपाच्या एकनिष्ठ आपण समाजहितासाठी कार्यामुळे आपल्या नेतृत्वात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे', असे नमूद करण्यात आले आहे. पक्षाचे जिल्हा सरचिटणीस डॉ. माधव उच्चेकर यांनी मंडल फ्रेम अध्यक्षांना केलेले सन्मानचिन्ह देण्याचा पहिल्यांदाच करण्यात असल्याची माहिती दिली. या सर्वांनी राष्ट्रहित हेच सर्वोच्च मानून आपले काम निष्ठेने करावे हा त्यामागचा हेतू असावा, असे उच्चेकर यांनी नमूद केले.

वसमत तालुक्यातील अंगणवाडी, शाळांमध्ये अस्वच्छता

हिंगोली: वसमत तालुक्यातील अंगणवाडी व शाळांमध्ये अस्वच्छत दिसून आल्यानंतर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी तातडीने यात सुधारणा करून येथे जलजीवन मिशनमधून पाणीपुरवठा करण्याचे निर्देश यंत्रणेस दिले.

वसमत तालुक्यातील प्रत्येक गावातील स्थितीचा आढावा त्यांनी शुक्रवारी घेतला. विशेषतः अंगणवाडी व शाळांमधील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नव्याने मंजूर झालेल्या ठिकाणी स्वच्छतागृहाचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे तसेच जल जीवन मिशन योजनेतून नळ पाणीपुरवठा योजनेची कामे करावीत. पुढील पंधरा दिवसांत ही कामे पूर्ण करावीत असे त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यात घरकुल योजनेची कामे समाधानकारक सुरू असून घरकुलाच्या बांधकामासह इतर योजनांच्या वैयक्तिक कामांचा दर्जा राखण्याच्या सूचना त्यांनी यावेळी

पंचनाम्याविनाच पाडापाडी केल्यामुळे मनपा प्रशासन संकटात

उच्च न्यायालयाकडून ताशेरे; बाधित मालमत्ताधारकांच्या यादीचा अभाव

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

खासगी मालमत्तांची पाडापाडी केली. अतिक्रमणे काढताना खासगी मालमत्तांची पंचनामा न करताच पाडापाडी केल्यामुळे भूसंपादनाची राबविताना

मालमत्ताधारकांची यादी तयार केली नसल्याने मोबदला देताना प्रचंड अडचणी उभ्या राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, हर्सूल रस्त्यासाठी रेखांकन करण्यात आले असले, तरी पाडापाडीची कारवाई करण्यापूर्वी कायदेशीर प्रक्रिया राबवावीच लागणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

जून महिन्यापासून महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी पाडापाडीची मोहीम राबविण्यास केली. सुरुवात आराखड्यातील ६० मीटर आणि ४५ मीटर रस्त्यावर कारवाई केली गेली. ही कारवाई सुरू करताना मालमत्ताधारकांना पूर्वसूचना देण्यात आली असली, तरी रस्त्यासाठी कायदेशीरपणे भूसंपादनाची प्रक्रिया न राबवताच पाडापाडीस सुरुवात केली. बीड वळण रस्त्यावर ६० मीटर रस्त्यासाठी पाडापाडी करण्यात आली. दोन्ही बाजूंनी रस्त्यात बाधित होणारी अनिधकृत बांधकामे, अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यानंतर मुकुंदवाडी चौक ते चिकलठाण्यापर्यंत कारवाई केली. केंब्रिज शाळा ते एपीआय कॉर्नर, पैठण रोडवरील महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडीपर्यंत, पडेगाव ते मिटमिटा, रेल्वे स्टेशन उड्डाणपूल ते बाबा पेट्रोलपंप, बाबा पेट्रोलपंप ते सेव्हन हिल, सेव्हन हिल ते एपीआय कॉर्नर, दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंट, हर्सूल टी पॉइंट ते सिडको बस स्थानक याप्रमाणे महिनाभर पाडापाडीची

17/07/2025 रोजी

3,43,77,165.01

17/07/2025 रोजी

1,47,30,384.69

गावठाण क्षेत्रात भूसंपादन करावे लागणार

ही पाडापाडी महापालिकेच्या अंगलट विकलठाणा, मुकुंदवाडी, नक्षत्रवाडी, आल्याची चर्चा सुरू झाली आहे. उच्च न्यायालयाने मनपाच्या कारवाईवर ताशेरे ओढल्याने प्रशासन संकटात आले आहे. रस्त्यासाठी अनिधकृत बांधकामे आणि

मोहीम राबविण्यात आली.

राबविली जात असताना महापालिकेने

कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार कांचनवाडी, पडेगाव, मिटमिटा या गावठाण भागातील बाधित मालमत्तेचे रीतसर भूसंपादन करणे गरजेचे होते. त्यासाठी पाडापाडी करण्यापूर्वी मालमत्तांचा पंचनामा करून त्यांचे बांधकाम, मोकळी जागा याची माहिती घेऊन त्यानंतर कारवाई होणे अपेक्षित असताना मनपा प्रशासनाने कोणाचाही मुलाहिजा न बाळगता धडक पाडापाडीची कारवाई केली. या कारवाईमुळे शेकडो कुटुंबे उघड्यावर आली असून, त्यांना मोबदला कसा दिला जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्ता करायचा नाही तर पाडापाडीची कारवाई का राबविण्यात आली, सवाल मालमत्ताधारकांकडून विचारला जात आहे. खासगी मालमत्ताधारकांच्या

मालमत्तेवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यापूर्वी संबंधित मालमत्ताधारकाला किमान नोटीस बजावण्याची आवश्यकता असताना, यामध्ये ही प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याचे पाहायला मिळाले. पंचनामा केला, तर नियमानुसार प्रक्रिया राबवावी लागेल या भितीमुळे अधिकार्यांनी थेट कारवाईलाच हात घातल्याचे दिसून आले.

हर्सूलमध्ये कायदेशीर प्रक्रिया राबवावी लागणार

महापालिकेने हर्सूल येथील ६०

मीटर रस्त्यासाठी दोन्ही बाजूंनी रेखांकन केले आहे. हर्सूलमधील गावठाण हद्दीत रस्त्यात होणार्या बाधित मालमत्तांचे कायदेशीर प्रक्रिया राबवून भूसंपादनाची कार्यवाही करावी लागणार आहे. जो पर्यंत भूसंपादन केले जाणार नाही, तोपर्यंत रस्त्यासाठी जागा घेता येणार नाही. त्यासोबतच नारेगाव येथेही रस्ताबाधित मालमत्ताधारकाच्या नावावर असली, तर त्या ठिकाणीही भूसंपादन करण्याची प्रक्रिया राबवावी लागणार

असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रहिवासी जमिनीचा सर्व भाग आणि तुकडा आणि बिल्डींग रा. गट नं. 146, प्लॉट नं. 22 (भाग) पिंपराळा शिवार, ता. आणि जि. जळगाव आणि 'गंगासागर होस्टेल'' नावाने, नेहरू नगर रामानंद नगर एरिया, रामानंद पोलीस चौकी जवळ, जळगाव ता. आणि जि. जळगाव कोपेरिशन च्या हिंददत नहाराष्ट्र 425001. संपुर्ण प्लॉट एरिया : 213.03 चौ. मी., संपुर्ण बिल्ट अप एरिया - 351.16 चौ. मी., पहिला मजला 87.79 चौ. मी., दुसरा मजला 87.79 चौ. मी., तिसरा मजला 87.79 चौ. मी., चौथा मजला 87.79 चौ. मी., संपुर्ण : 351.16 चौ. मी. संलग्न मालमत्ता: प्रत्यक्ष आणि विक्री करारानुसार. पुर्वेसः 9.00 मी. रुंद रस्ता, पश्चिमेसः संलग्न प्लॉट नं. 18, उत्तरेसः समान प्लॉटचा उर्वरीत भाग, दक्षिणेसः संलग्न प्लॉट नं. 23.

(इंग्रजीतील मूळ मजकूर ग्राहय धरण्यात येईल) अधिकृत अधिकारी, इण्डियन ओवरसिज बँक